

भवति 4, 18. ÇAT. BR. 3, 1, 2, 16. 10, 3, 5, 9. 11, 2, 3, 5. 14, 4, 2, 20. 2, 2, 9, 2, 1. SHADY. BR. 1, 5. KAUSH. UP. 2, 4. नाब्राह्मणास्तात चिरं कुमुदेदिच्छन्निमं लोकममुं च जेतुम् *wird nicht lange ohne Brahmanen sein wollen* (= ऐश्वर्यमिच्छन् Schol.) MBH. 3, 974. संवत्सरमिमं तातास्तवाशीला कुमुपत (Lesart der ed. Bomb.; = ऐश्वर्यं प्राप्तुमिच्छन् Schol.) *bestrebet euch — zu sein* 4, 133. तस्मात्क्षिप्रं कुमुपधम् (= तान्प्राप्तुमिच्छन् Schol.) *so v. a. bestrebt euch rasch bei der Hand zu sein* 889. — 2) *Etwas werden wollen, emporkommen wollen, auf seine Wohlfahrt bedacht sein* TB. 2, 1, 2, 1. TS. 3, 2, 2, 3. ĀÇV. ÇR. 10, 1. घ्रात्मना कुमुपतः 10. ÇAT. BR. 9, 3, 2, 14. KĀTH. 34, 9. PAÑKAV. BR. 20, 2, 2. KĀTJ. ÇR. 12, 3, 13. 23, 1, 24. MBH. 1, 3327. नावज्ञेयो रिपुस्तात प्राकृतो ऽपि कुमुपता 4, 960. 13, 179. 6619. — 3) *Jmd (acc.) haben wollen: येयमस्मानपाहाय यवीयांसं कुमुपति* (= भूपायितुमिच्छन्ति Schol.) HARIV. 370. अथ वा यदि कन्धेयं न च कंचिदुभयति MBH. 1, 7068. म मामभिगतं प्रेम्णा यास्यवे न कुमुपति 14, 168. *so v. a. Jmd gern haben, Jmd wohl wollen: दरिद्रं यो कुमुपते* (= पालयितुमिच्छन्ति Schol.) 12, 5230. 1, 7969. गुरुं चाभिगतं प्रेम्णा गुरुवन्न कुमुपते (3. pl.) *freundlich empfangen* 13, 6702. यः कल्याणगुणान् ज्ञातीन्प्रेष्यान्नो कुमुपति (Lesart der ed. Bomb.) 12, 3514. — 4) *Etwas (acc.) haben wollen, sich um Etwas bemühen, Etwas sich angelegen sein lassen, gern haben, achten: कुमुपेदलम्* MBH. 12, 4837. धर्मार्थमुक्तं तु महीपतिवै ग्रामे ऽपि कस्मिंश्चिदयं कुमुपते 3, 45. बुद्धिं परमां कुमुपन् (der Schol. lässt वु० प० vom vorangehenden पप्रच्छ abhängen und erklärt कुमुपन् durch परं ब्रह्म भवितुमिच्छन्) 1377. वीं तु (so die ed. Bomb.) शोचामि यो लब्ध्वा प्राक्षायं न कुमुपते (= प्राप्नोपि Schol.) *der du nach Erlangung der Brahmanenwürde sie nicht achten wirst* 13, 1926. न तिष्ठति स्म सन्मार्गे न च धर्मे (so die ed. Bomb.) कुमुपति (= प्राप्तुमिच्छन्ति Schol.) 4, 678. देशाचारान्ममयान् ज्ञातिधर्मान्कुमुपते (= ऐश्वर्यं प्राप्तुमिच्छन्ति Schol.) यः स परावरज्ञः *achten, in Ehren halten* 3, 1084. — 5) *sich zu rächen gedenken* BUĞ. P. 4, 6, 4. — Vgl. कुमुपक fgg.

— desid. vom caus. विभावयिषति P. 7, 4, 80, Sch. Vop. 19, 14.  
— intens. वोभूते P. 7, 4, 73, Sch. वोभवीति, वोभेति 65, Sch. Vop. 20, 17. वोभूतु ved. P. 7, 4, 65. वोभवति P. 7, 3, 88, Vārtt. 1) *häufig sein, zu sein pflegen* BUĞ. P. 5, 3, 8. BHATT. 18, 41. — 2) *sich verwandeln in (acc.): दूयं दूयं मृगवां वोभवीति* RV. 3, 53, 8. उत नम्रा वोभुवती स्वप्रया संघे जनेम् AV. 5, 7, 8. — 3) *तिर इवैतेन वोभुवत् das halte er geheim, verberge er* ÇAT. BR. 2, 2, 3, 16.  
— घ्राति 1) *in hohem Grade werden, — entstehen: शब्दश्च घोरौ ऽतिवभूव* MBH. 8, 4541. — 2) *mehr sein als, übertreffen; mit acc.: इन्द्रो ऽत्यन्या देवता अभवत्* PAÑKAV. BR. 22, 8, 2, 25, 1, 9. यैरन्यान्भविनात्म्यति MBH. 3, 10731. घ्राति चान्यान्भविष्यावः (so die ed. Bomb.) 10734. पितृन्द्श तु मातिका सर्वा वा पृथिवीमपि । गुरुत्वेनातिभवति अभिभवति Spr. 1120. MBH. 13, 5127) 12, 4006. med.: भवे भवेनातिभवे TAITT. ĀR. 10, 17. — 3) *überwältigen: यौर्न भात्यतिभूतार्का घोरैण तमसा वृता so v. a. verfinstert (von Rāhu überwältigt)* HARIV. 2397; die neuere Ausg. richtiger अभिभूतार्का. — desid. *mehr sein wollen als* ĀÇV. ÇR. 10, 3, 11, 6.  
— व्यति. ० भविषीष्ट P. 7, 3, 88, Sch. med. mit Jmd (acc.) *um den Vorrang streiten: व्यतिभवते ऽर्कमिन्द्रः* Vop. 23, 55.  
— अनु 1) *umfassen, einschliessen: यथा वै द्वे वामलके द्वे वा काले द्वौ*

वातो, मुष्टिरनुभवत्पेवं वाचं च नाम च मनो ऽनुभवति KĀND. UP. 7, 3, 1. — 2) *erreichen, gleichkommen: न तं मद्द्विजमनुं भूदधु द्यौः* RV. 3, 32, 11. 1, 32, 11. ÇAT. BR. 4, 3, 2, 3. *so lange bestehen wie (acc.) oder erfüllen: अथो व उशती कीर्तिर्लोकाननुभवियति* BUĞ. P. 4, 30, 11; vgl. ट्याते भास्वती कीर्तिर्लोकानभिभवियति MBH. 3, 10592. — 3) *Jmd zur Hand gehen, helfen, dienlich sein* ÇAT. BR. 10, 3, 5, 9. 14, 4, 2, 20. ÇĀÑKH. ÇR. 15, 3, 2, 9. — 4) *sich Jmd zuwenden: उभे यत्ना भवतो रोदमी अनु* RV. 10, 147, 1. धावतामनु SV. — 5) *empfinden, fühlen, geniessen, an sich erfahren, erleiden: अनुभूतकिंचिद्द्रुग्दर्श* HIT. ed. JOHNS. 1813. रसे सारश्चमत्कारः सर्वत्राप्यनुभूयते SĀH. D. 23, 17. कर्मणो ऽनुभूयं फलमनुभूय NIR. 14, 7. VARĀH. BRH. S. 47, 15. RĀĒA-TAR. 4, 186. HIT. 112, 10, v. 1. MUND. UP. 1, 2, 10 (?). सुखम् RAGH. 1, 21. ÇĀK. 148. KATHĀS. 30, 114. PAÑKĀT. 49, 4. ed. orn. 38, 19 (wo स कामसुखान्यनुभवत् zu lesen ist). ÇUK. in LA. (II) 33, 16. EINH. in KĀCRAP. VOP. 21, 10. सुरतसौख्यम् PAÑKĀT. 38, 5. VET. in LA. (II) 10, 4. धृत्रेय देवः मद्दिमानमनुभवति PRAÇNOP. 4, 5. सुरतेतसवम् KATHĀS. 43, 318. प्रीतिम् Spr. 2330. KUMĀRAS. 2, 45. मृगयारमम् VET. in LA. (II) 3, 2. भोगान् Spr. 1718 (med.). वित्तम् 3484. 3622. विविधान्यत्रयानानि MBH. 13, 771. स्वेच्छयोदाक्याहारो ऽनुभूयताम् HIT. 38, 13. स्नानभोजनविलेपनानि DAÇAK. in BENF. CHR. 198, 8. शुभं सन्न सविधमा गुवतयः श्रेतातपत्रोऽवला लक्ष्मीरित्यनुभूयते स्थिरमिव Spr. 3003. कर्म्यतलम्, मधु, गीतम् R. 1, 3. करसादो ऽम्बरत्यागस्तेजोहानिः सरागता । वारुणोसङ्गावस्या भानुनाप्यनुभूयते Spr. 600. श्राद्धान्तारोपणमन्वभूताम् RAGH. 7, 25. तेन सहाभिषेचनम् 8, 3. क्रीडाम् *die Freuden des Spieles empfinden* R. 5, 13, 51. भातापितृसहस्राणि पुत्रदारशताति च । संसारेषुभूतानि *sich erfreuen an* Spr. 4709. P. 5, 2, 10. अनुभवति हि मूर्धा पादपस्तात्रमुल्लम् Spr. 3360. यातनाः M. 12, 17. DAÇAK. in BENF. CHR. 193, 19. आपदम् MBH. 3, 10789. दुःखम् 4, 525. ÇĀK. 89, 10. HIT. 48, 2. खेदम् ÇĀK. 88, 11. लेशम् KATHĀS. 43, 208. वियोगमनया सह 34, 248. कृच्छ्रम् MĀLAV. 68, 21. प्रेष्यभावम् 69, 13. शोकम् BHATT. 16, 30. विमाननाम् RĀĒA-TAR. 4, 640. अष्टाएवता मम वचस्त्वपेदमनुभूयते R. 4, 18, 27. अनुखोदार्कान्द्रापान् *die Strafe für Vergehen erleiden* M. 12, 18. BHATT. 13, 16. — 6) *wahrnehmen, innewerden, hören, vernehmen, erfahren, kennen lernen: तौ रोदवितोभमनुभूय* Spr. 1449. कंकारमनुभूय SĀH. D. 70, 16. अनुभूतपूर्वक (नर्दित) HIT. 47, 18. अनुभूयतामयं वीरः स्वयंवरः *so v. a. erfahret, dass eine Selbstwahl statt finden wird*, MBH. 3, 2112. अनुभूयास्य विवाहम् 2230. अनुभूतं च यन्मया 13, 3940. R. 3, 4, 4. BUĞ. P. 1, 13, 11. अनुभूतविषयासंप्रमोषः स्मृतिः JOGAS. 1, 11. SĀH. D. 190. H. 1373. NILAK. 137. 168. DAÇAK. in BENF. CHR. 183, 23. वेदानानुभवसि KĀND. UP. 6, 7, 3. *Jmd kennen lernen, erproben: न त्वं तेनान्वभाविष्ठा नान्वभावि त्वाप्यसौ । अनुभूतो मया चातो तेन चान्वभविष्यहम्* ॥ BHATT. 3, 35. — caus. 1) *Jmd Etwas empfinden —, erfahren lassen: स्वदुर्नयफलं देव्याः प्रज्ञापेनानुभावितः* RĀĒA-TAR. 6, 255. — 2) *zu Gesicht bringen: (ब्रह्मणि) एकभस्त्रयनुभाविते* (= अपरान्तीकृते Schol.) BUĞ. P. 3, 24, 43. — 3) *kräftigen, stärken* BUĞ. P. 1, 13, 13. — desid. *zu empfinden —, zu geniessen wünschen: यो राजा सुखान्यनुभूषति* MBH. 12, 3532. — Vgl. अनुभव fgg., अनुभू fgg.

— प्रत्यनु *im Einzelnen geniessen: देशदिगत्तैश्च प्रत्यनुभूतं पुनः पुनः प्रत्यनुभवति* PRAÇNOP. 4, 5. VJUP. 8. 169.